

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN that my clients Rajkumar Gupta H.U.F. through Karta Mr. Rajkumar Gupta are intending to purchase Unit No.338-B, on 3rd floor Adhyaru Industrial Premises Co-op. Society Ltd., Adhyaru Industrial Estate, Sun Mill Compound, Lower Parel (W), Mumbai 400013 from Mr. Brahma Durgadas Jeet as sole owner.

WHEREAS the said unit was originally purchased by M/S REL APPARELS MANUFACTURING COMPANY PRIVATE LIMITED by virtue of agreement dated 27.03.1980 by Mr. Brahma Durgadas Jeet & Mr. Ram Bhattacharya as the directors of the company.

whereas the said unit No.338-B now stands in the sole name of Mr. Brahma Durgadas Jeet as per share certificate and society record holding ten fully paid shares comprised in share certificate no 170, having distinctive no. 1046 to 1055.

WHEREAS Agreement dated 27.03.1980 in respect of Unit No.338-B, 3rd floor, Adhyaru Industrial Premises Co-op. Society Ltd., Adhyaru Industrial Estate, Sun Mill Compound, Lower Parel (W), Mumbai 400013 is lost/ misplaced by Mr. Brahma Durgadas Jeet and the same is not traceable.

Any person/any having any claim on or to the said Unit or any part thereof by way of sale, lease, lien, charge, inheritance, gift, trust, mortgage, possession, exchange or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned with documentary evidence within 15 days from the date of publication hereof, failing which, the transaction/sell will be completed without reference to such claim and the same if any will be considered as waived and / or abandoned.

DESCRIPTION OF THE PROPERTY

Unit No.338-B, 3rd Floor Adhyaru Industrial Premises Co-op. Society Ltd., Adhyaru Industrial Estate, Sun Mill Compound, Lower Parel (W), Mumbai 400013 CTS No. 160 & 163 part(1)

Date: 15.01.2022
RAKESH P. DOOA - Advocate High Court
8, Kondaji Bldg. no. 3, V.L. Pednekar Marg, Parel, Mumbai - 12.

जाहीर सूचना

पनवेल, रायगड येथील दिवाणी न्यायालय (व.स्तर) याच्या न्यायालयात विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० श्री. प्रसाद गोदारे नामाकरणे वय : ५०, रा-फॉर्ट क्र. -२३०२, २३ वा मजला, पॉलॉन्ट क्र. ४५, ५२ आणि ५२ ए, सेक्टर ३५डी, साठा क्रिस्टल्स सीपीसास, खाली, नवी मुंबई.....वाची वि.

१) सुवोध सोमवार यारे, २) श्रीमती उमा सुवोध यारे दोघेही राहणार - १००१-ए, स्टॅडिंग, आवास सो काळीनी न्यु लिंक रोड, बोरिवली (ए), मुंबई.

३) दीवाण हाऊसिंग फायराम लिं. (डीएचएकल)

ज्यांचे कायालय आवास, आपर ग्राउन्ड फ्लॉर, एल.वी.एस. मार्ग, भाऊडे (प.), मुंबई.....प्रतिवादी

गदारे कळविण्यात तेते की, श्री प्रसाद हरिशचंद्र मानकामे यांनी परिशिष्टात वर्णन केलेल्या मिक्रोटीच्या संबंधात नामदार दिवाणीनांना न्यायालय, पनवेल संगोष्ठी संमोर्ख सोमवारी यांनी श्रीमती उमा सुवोध सो काळीनी न्यु लिंक रोड, बोरिवली (ए) यांना फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

मिळकारीचे परिशिष्ट पलंग क्र. २३०२, २३ वा मजला, साई क्रिस्टल्स, पॉलॉन्ट क्र. ४५, ५२ आणि ५२ ए, सेक्टर ३५डी, आवास, खाली, नवी मुंबई - ४००१०५, यांना राहण्यात त्यांचे विवाह दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

माझ्या हस्ते आणि शिक्क्यायांने ड्यू.०९.१०.२०२२ रोजी दिले.

सही/- सुधारिंद्रेंद्र चन्द्रु, कलंक अभि. दिवाणी न्यायालय (व.स्तर) पनवेल दिवाणी न्यायालय (व.स्तर) पनवेल

सांकेतिक कब्जा सूचना

ICICI Bank
ज्याअंती, निम्नवाक्यकारानी आयी वैक विमिटेड अधिकृती माणिण सिक्युरिटीव्याशेन अंणु इकन्स्ट्रुक्शन अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

शाखा कार्यालयात: आयीसोयासीआय वैक लिं. कार्यालय क्र. १०५-१-२, रा. मजला, रोड क्र. १, प्लॉट क्र.-३१, वायाकाय आयीपाई पार्क, वायाकाय इंडस्ट्रीज इंस्टेट, डाणे, महाराष्ट्र - ४००६०४.

शाखा सूचना दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी सिक्युरिटीव्याशेन विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्यात त्यांनी कम्हू केली तर सर्व प्रतिवादींचे विरुद्ध एकतरीकी आवश्यक परित तेला जावा.

प्राप्तिकृत अधिकारी विमिटेड अंक फायराम लिंक रुद्ध करायची विशेष दिवाणी वाद क्र. ११४ सन २०२० दाखव केला आहे अगी ज्याअंती मानदार न्यायालयाचे सामान होईल असे दाखवू खेळांत आले की, संसमानाच्या पदतीने संलग्न प्रतिवादीवर संसमानी बोलाव्या होऊ याचना नाही आणि त्यांना राहण्य

MUMBAI 7

MUMBAI | TUESDAY | JANUARY 18, 2022

www.freepressjournal.in

PHYSICAL POSSESSION NOTICE



Branch Office: ICICI Bank Ltd., Office Number 201-B, 2nd Floor, Road No 1
Plot No- B3, WiFi IT Park, Wagle Industrial Estate, Thane, Maharashtra- 400604

Whereas

The undersigned being the Authorized Officer of ICICI Bank Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Bank Limited.

Sr. No.	Name of the Borrower/ Loan Account Number	Description of Property/ Date of Physical Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)	Name of Branch
1.	Revati Dipak Kulkarni & Dipak Vasantrao Kulkarni/ LBPUN0005469794	Flat No.304, 3rd Floor, Gokhale Complex Chsl, Survey No.5, Hissa No. 19/1, Village Dhayari, Tal. Haveli, Dist. Pune, Maharashtra 411041/ January 12th, 2022	November 15, 2021-Rs. 30,80,887.99/-	Pune

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date : January 18, 2022

Place: Pune

Authorized Officer
ICICI Bank Limited

SBI GLOBAL FACTORS LIMITED

Regd Office: 6th floor, The Metropolitan Building, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051
Tel No:- +91 22 48890300 Fax: 91 22 26572719 Email: contact@sbiglobal.in Website: www.sbiglobal.in
U65929MH2001PLC131203

Financial Results For December, 2021

(Rs. In Lakhs)

Sr. No.	Particulars	9 months ended (31/12/2021) Unaudited	Corresponding 9 months ended in the previous year (31/12/2020) Unaudited	Year to Date Figures for Previous Year Ended (31/03/2021)	
				Audited	Audited
1.	Total Income from Operations	11,624	11,536	13,556	
2.	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	3,529	2,469	2,672	
3.	Net Profit / (Loss) for the period Before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	3,529	2,469	2,672	
4.	Net Profit / (Loss) for the period After Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	2,281	1,393	1,847	
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax))	2,281	1,393	1,838	
6.	Paid up Equity Share Capital	15,989	15,989	15,989	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	21,374	18,650	19,094	
8.	Net Worth	37,363	34,638	35,082	
9.	Paid up Debt Capital / Outstanding Debt	64,005	93,201	94,349	
10.	Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-				
	1: Basic:	1. 1.43	1. 0.87	1. 1.15	
	2: Diluted:	2. 1.43	2. 0.87	2. 1.15	

Notes (as per SEBI requirements)

- The above is an extract of detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The yearly Financial results are available on website of National Stock Exchange www.nse.india.com
- The above results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and taken on record by the Company's Board of Directors at its meeting held on January 15, 2022

For SBI Global Factors Ltd

sd/-

Place: Mumbai
Date: 15.01.2022

sd/-

Akash Damaniwala

SVP & Chief Financial & Risk Officer

Joydeb Mukherjee

Managing Director & CEO